

Panaji, 29th March, 2014 (Chaitra 8, 1936)

SERIES II No. 52

OFFICIAL GOVERNMENT OF GOA GAZETTE



PUBLISHED BY AUTHORITY

EXTRAORDINARY

GOVERNMENT OF GOA

Department of Elections

Office of the Chief Electoral Officer

ELECTION COMMISSION OF INDIA

Notification

No. 5-15-2014/ELEC

In pursuance of sub-rule (2) of Rule 11 of the Conduct of Elections Rules, 1961, the following is published for general information.

Narayan S. Navti, Joint Chief Electoral Officer.

Panaji, 29th March, 2014.

Conduct of Election Rules, 1961

(Statutory Rules and Order)

FORM 7A

[See Rule 10(1)]

List of Contesting Candidates

Election to the House of the People from the 01—North Goa Parliamentary Constituency

Sr. No.	Name of Candidate	Address of Candidate	*Party Affiliation	Symbol Allotted
1	2	3	4	5
(i) Candidates of Recognised National & State Political Parties:				
1.	Ravi Naik	H. No. 207/7, Ravikiran, Ravinagar, Khadpabandh, Ponda Goa	Indian National Congress	Hand
2.	Shripad Yesso Naik	H. No. 111, St. Pedro, Panelim Tiswadi Goa	Bharatiya Janata Party	Lotus
3.	Adv. Suhas Naik	Flat 101, Manvins Mansion, Taleigao Goa	Communist Party of India	Ears of Corn and Sickle
II. Candidates of Registered Political Parties (Other than Recognized National and State Political Parties):				
4.	Dr. Dattaram Desai	H. No. 403/1, Madhlawada Savoiverem, Ponda Goa	Aam Aadmi Party	Broom
5.	Raju D Souza	H. No. 168, Torda, Salvador Do Mundo, Bardez Goa	Samajwadi Janata Party (Rashtriya)	Battery Torch

1	2	3	4	5
III. Other Candidates				
6.	Dayanand G. Narvekar	H. No. 466, Cottarbhat, Aldona	Independent	Kite
7.	Mittu Mujavar	Flower Nest Building, Flat No. S-3, Khorlim Mapusa	Independent	Candles

Place: Panaji-Goa.
Date: 29th March, 2014.

D. P. Dwivedi, IAS
Returning Officer,
For 1—North Goa Parliamentary Constituency.

(नमूनो ७ अ)

[नेम १०(१) पळयात]

वेचणूकेक उबे राविल्ल्या उमेदवारांची वळेरी

१—उत्तर गोंय, लोकसभा मतदारसंघ

अ. क्र.	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचो पत्तो	संलग्न पक्ष	दिल्ले चिन्ह
१	२	३	४	५
(१) मान्यताप्राप्त राष्ट्रीय आनी राज्यातल्या राजकीय पक्षाचे उमेदवार:				
१.	रवी नाईक	घ. नं. २०७/७, रविकिरण, रविनगर, खडपाबांध, फोंडा—गोवा	इंडियन नॅशनल काँग्रेस	हात
२.	श्रीपाद येसो नाईक	घ. नं. १११, संत पेद्रों, पानेलीम, तिसवाडी—गोवा	भारतीय जनता पार्टी	कमळ
३.	अॅड सुहास नाईक	सदनिका १०१, मॅनवीन मॅनशन, ताळगाव—गोवा	कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया	कणसा आनी कोयती
(२) नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (राष्ट्रीय आनी राज्यातले राजकीय पक्ष सोडून):				
४.	डॉ. दत्ताराम देसाई	घ. नं. ४०३/१, मधला वाडा, सावईवेरे, फोंडा—गोवा	आम आदमी पार्टी	झाडू
५.	राजु डीसोझा	घ. नं. १६८, तोरडा, साल्वादोर द मूंदो, बार्देश—गोवा	समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)	बॅटरी टॉर्च
(३) हेर उमेदवार:				
६.	दयानंद ग. नावेंकर	घ. नं. ४६६, कोटारभाट, हळदोणा	अपक्ष	पतंग
७.	मित्तू मुजावर	फ्लॉवर नेस्ट बिल्डिंग, फ्लॉट नं. एस—३, खोर्लिम, म्हापसा	अपक्ष	मेणवात

जागो: पणजे—गोंय.
तारीख: २९-३-२०१४.

डी. पी. द्विवेदी, आयएएस
वेचणूक अधिकारी,
१—उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघ.

(नमूना ७ अ)

[नेम १०(१) पहा]

निवडणूकीसाठी उभे राहिल्ल्या उमेदवारांची यादी

१—उत्तर गोवा, लोकसभा मतदारसंघ

अ. क्र.	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा पत्ता	पक्ष संलग्नता	दिल्ले चिन्ह
१	२	३	४	५
(१) राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता असलेल्या पक्षाचे उमेदवार:				
१.	रवी नाईक	घ. क्र. २०७/७, रविकिरण, रविनगर, खडपाबांध, फोंडा—गोवा	इंडियन नॅशनल काँग्रेस	हात

१	२	३	४	५
२.	श्रीपाद येसो नाईक	घ. क्र. १११, संत पेद्रों, पानेलीम, तिसवाडी-गोवा	भारतीय जनता पार्टी	कमळ
३.	अॅड. सुहास नाईक	सदनिका १०१, मॅनवीन मॅनशन, ताळगाव-गोवा	कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया	कणीस व विळा
(२) नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता असलेले पक्ष वगळून):				
४.	डॉ. दत्ताराम देसाई	घ. क्र. ४०३/१, मधला वाडा, सावईवेरे, फोंडा-गोवा	आम आदमी पार्टी	झाडू
५.	राजु डीसोझा	घ. क्र. १६८, तोरडा, साल्वादोर द मूदो, बार्देश-गोवा	समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)	बॅटरी टॉर्च
(३) इतर उमेदवार:				
६.	दयानंद ग. नार्वेकर	घ. क्र. ४६६, कोटारभाट, हळदोणा	अपक्ष	पतंग
७.	मित्तू मुजावर	फ्लॉवर नेस्ट बिल्डिंग, फ्लॉट नं. एस-३, खोर्लिम, म्हापसा	अपक्ष	मेणबत्ती

स्थळ: पणजी-गोवा.
दिनांक: २९-३-२०१४.

डी. पी. व्दिवेदी, आयएएस
निवडणूक अधिकारी,
१-उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ

FORM 7A
[See Rule 10(1)]

List of Contesting Candidates

Election to the House of the People from the 02—South Goa Parliamentary Constituency

Sr. No.	Name of the Candidate	Address of Candidate	*Party Affiliation	Symbol Allotted
1	2	3	4	5
(i) Candidates of Recognised National & State Political Parties:				
1.	Aleixo Reginaldo Lourenco	H. No. 800, Batora, Curtorim, Salcete-Goa	Indian National Congress (INC)	Hand
2.	Adv. Narendra Keshav Sawaikar	H. No. 209/25-4 (F-2), Jai Mahalaxmi Housing Society, Khadpabandh, Ponda-Goa	Bharatiya Janata Party (BJP)	Lotus
3.	Adv. Raju Mangeshkar	H. No. 282, Simepain, Mangeshi, Mardol 403 404	Communist Party of India (CPI)	Ears of Corn and Sickle
(ii) Candidates of Registered Political Parties (Other than Recognized National & State Political Parties):				
4.	Cliffton De Souza	H. No. 250/1, Zaino, Velim, Salcete-Goa	Bahujan Mukti Party	Cot
5.	Churchill Alemao	H. No. 150, Novangulli, Varca, Salcete-Goa	All India Trinamool Congress (AITC)	Flowers and Grass
6.	Adv. Jawahar Dias	H. No. 65, Aquem Alto, Margao-Goa 403 601	Goemcarancho Otrek Asro	Ring
7.	Savio Oliver Rodrigues	H. No. 602/3, Ravora Vaddo, Navelim, Salcete-Goa 403 707	Goa Su-Raj Party (GSRP)	Candle

1	2	3	4	5
8.	Swati S. Kerkar	H. No. S-75, Satode, Querim, Ponda-Goa	Aam Aadmi Party (AAP)	Broom
(iii) Other Candidates:				
9.	Govind Shepu Gaude	H. No. 144/E, Dhonsi, Bandora	Independent (IND)	Ceiling Fan
10.	Balkrishna Salgaonkar	H. No. 260, Near Maruti Temple, Mangor Hill, Vasco	Independent (IND)	Bat
11.	Venus Habib	4/6, Beach View Society, Baina, Vasco	Independent (IND)	Sewing Machine
12.	Shalom Mathew Francisco Sardinha	H. No. 1217/A, Unjirim, Curtorim, Salcete-Goa	Independent (IND)	Pen Nib with Seven Rays

Place: Margao-Goa.

Date: 29th March, 2014.

R. Mihir Vardhan, IAS

Collector & Returning Officer

For 02—South Goa Parliamentary Constituency,
Margao-Goa.

वेचणूक आचरण नेम, १९६१
(कायद्याचे नेम आनी आदेश)

नमुनो-७ अ

[नेम १०(१) पळयात]

वेचणूक लडोवपी उमेदवारांची वळेरी
२—दक्षिण गोंय, लोकसभा मतदारसंघ वेचणूक

अ. क्र.	उमेदवाराचे नांव	बापायचे/आवयचे/ घोवाचे नांव	उमेदवाराचो पत्तो	संलग्न पक्ष	दिल्ले चिन्ह
१	२	३	४	५	६

१) राष्ट्रीय आनी राज्य मान्यताय आशिल्ले राजकीय पक्षाचे उमेदवार:

१.	आलेश रेजिनालदो लोरेसो	ईनासियो लोरेसो	घर नं. ८००, बातोरा, कुडतरी, साष्टी, गोंय	इंडियन नॅशनल काँग्रेस	हात
२.	अॅड. नरेन्द्र केशव सावईकर	केशव सावईकर	घ. क्र. २०९/२५-४ (एफ-२), जय महालक्ष्मी हा. सो. खडपावांध, फोंडा-गोंय	भारतीय जनता पार्टी	कमळ
३.	अॅड. राजु मंगेशकर	दत्ता नाईक मंगेशकर	घ. क्र. २८२, सिमेपायण, मंगेशी, मार्दोळ, गोंय-४०३४०४	कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया	कणसां आनी कोयती

२) नोंद जाल्ल्या राजकीय पक्षाचे उमेदवार:

४.	किल्फटन डिसोजा	लोरन्सो डिसोजा	घर नं. २५०/१, झायनो, वेळळी, साष्टी-गोंय	बहुजन मुक्ती पार्टी	खाट
५.	चर्चिल आलेमाव	ब्राझ आलेमाव	घ. क्र. १५० नोव्हानगुळ्ळी, वार्का, साष्टी	ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस	फुलां आनी तण
६.	अॅड. जवाहर डायस	डॉ. इमेरसीयनो एल. डायस	घ. नं. ६५, आके आलत, मडगांव, साष्टी, दक्षिण-गोंय-४०३६०१	गोंयकारांचो ओत्रेक आसरो	मुदी
७.	सावियो ऑलिवर रॉड्रीगीस	इग्नेशस रूझारीओ रॉड्रीगीस	घ. नं. ६०२/३, राओरावाडो, नावेलीम् साष्टी, दक्षिण-गोंय-४०३७०७	गोवा सु-राज पार्टी	मेणवाती

१	२	३	४	५	६
८.	स्वाती श्री. केरकर	श्रीधर केरकर	घ. नं. एस.-७५, सातोडे, केरी फोंडा-गोंय	आम आदमी पार्टी	झाडू
३) हेर उमेदवार:					
९.	गोविंद शेपु गावडे	शेपु गावडे	घर नं. १४४/इ, धोन्शी-बांदोडा	अपक्ष	सिलींग फॅन
१०.	बाळकृष्ण साळगावकर	विष्णु साळगावकर	घर नं. २६०, मारुती देवळालागी, मांगोर हील, वास्को-गोंय	अपक्ष	बॅट
११.	विनस हबीब	हफिज हबीब	४/६ बिच व्हिव सोसायटी, बायणा, वास्को	अपक्ष	शिवपाचे मशीन
१२.	शालोम मेथूव फान्सिस्को सार्दिन्हा	फान्सिस्को कोइमे सार्दिन्हा	घ. नं. १२१७/ए, उंजिरी, कुडतरी, साष्टी-गोंय	अपक्ष	सात किर्णा आशिल्लो पेनाचो नीव

जागो: मडगांव-गोंय.

तारीख: २९-०३-२०१४.

आर मिहीर वर्धन, आय.ए.यस्.
निर्वाचन अधिकारी,
०२-दक्षिण गोंय लोकसभा मतदारसंघ,
मडगांव-गोंय.

निवडणूक संचालन नियम, १९६१
(कायद्याचे नियम आणि आदेश)

नमुना-७ अ

[नियम १०(१) पहा]

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी

२-दक्षिण गोवा, लोकसभा मतदारसंघ निवडणूक

अ. क्र.	उमेदवाराचे नांव	वडिल/आई/नवऱ्याचे नाव	उमेदवाराचा पत्ता	संलग्न पक्ष	दिलेले चिन्ह
१	२	३	४	५	६

१) राष्ट्रीय आणि राज्य मान्यता राजकीय पक्षाचे उमेदवार:

१.	आलेश रेजिनलदो लोरेसो	ईनासियो लोरेसो	घर क्र. ८००, बातोरा, कुडतरी, सासष्टी-गोवा	इंडियन नॅशनल काँग्रेस	हात
२.	अॅड. नरेन्द्र केशव सावईकर	केशव सावईकर	घ. क्र. २०९/२५-४ (एफ.-२), जय महालक्ष्मी हा. सो. खडपाबांध फोंडा-गोवा	भारतीय जनता पार्टी	कमळ
३.	अॅड. राजु मंगेशकर	दत्ता नाईक मंगेशकर	घ. क्र. २८२, सिमेपायण, मंगेशी, मार्दोळ-गोवा-४०३४०४	कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया	कणसे व विळा

२) नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार:

४.	किल्फटन डिसोजा	लोरन्सो डिसोजा	घर क्र. २५०/१, झायनो, वेळळी, सासष्टी-गोवा	बहुजन मुक्ती पार्टी	पलंग
५.	चर्चिल आलेमांव	ब्राझ आलेमांव	घ. क्र. १५०, नोव्हानगुळळी, वार्का, सासष्टी	ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस	फुले आणि गवत
६.	अॅड. जवाहर डायस	डॉ. इमेरसीयनो एल. डायस	घर क्र. ६५, आके आलत, मडगांव, सासष्टी, दक्षिण गोवा-४०३६०१	गोंयकारांचो ओत्रेक आसरो	अंगठी

१	२	३	४	५	६
७.	सावियो ऑलिवर रॉड्रीगीस	इग्नेशस रूझारीओ रॉड्रीगीस	घर क्र. ६०२/३, राओरावाडो, नावेलीम्, सासष्टी, दक्षिण गोवा—४०३७०७	गोवा सु—राज पार्टी	मेणबल्ली
८.	स्वाती श्री. केरकर	श्रीधर केरकर	घ. क्र. एस.—७५, सातोडे, केरी फोंडा—गोवा	आम आदमी पार्टी	झाडू
३) अन्य उमेदवार:					
९.	गोविंद शेपु गावडे	शेपु गावडे	घर क्र. १४४/इ, धोन्शी—बांदोडा	अपक्ष	छताचा पंखा
१०.	बाळकृष्ण साळगावकर	विष्णु साळगावकर	घर क्र. २६०, मारुती देवळाजवळ, मांगोर हील, वास्को—गोवा	अपक्ष	बॅट
११.	विनस हवीब	हफिज हवीब	४/६ बिच व्हिव सोसायटी, बायणा—वास्को	अपक्ष	शिलाई मशीन
१२.	शालोम मेथूव फान्सिस्को सार्दिन्हा	फान्सिस्को कोइमे सार्दिन्हा	घ. क्र. १२१७/ए, उंजिरी, कुडतरी, सासष्टी—गोवा	अपक्ष	सात किरणासह पेनाचा नीब

जागा: मडगांव—गोवा.

दिनांक: २९-०३-२०१४.

आर मिहीर वर्धन, आय.ए.यस्.

निर्वाचन अधिकारी,

०२—दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ,
मडगांव—गोवा.

www.goaprintingpress.gov.in

Printed and Published by the Director, Printing & Stationery,
Government Printing Press,
Mahatma Gandhi Road, Panaji-Goa 403 001.

PRICE – Rs. 6.00

PRINTED AT THE GOVERNMENT PRINTING PRESS, PANAJI-GOIA—404/380—3/2014.